

निवडणूकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: सीईल-२०१४/प्र.क्र.६००/३३**  
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,  
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ९ एप्रिल, २०१४

**वाचा :**

- १) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक सीईएल-२००९/प्र.क्र.२१९/०९/३३, दिनांक १२/१०/२०१२.
- २) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक २१८/६/२०१४/ईपीएस, दिनांक २५ मार्च, २०१४.

**शासन निर्णय:**

संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये निवडणूकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर सानुग्रह अनुदानाच्या रकमेत खालील तक्त्यातील रकाना ४ मध्ये नमुद केल्यानुसार सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	तपशील	सानुग्रह अनुदानाचे प्रचलित दर	सानुग्रह अनुदानाचे सुधारित दर
१	२	३	४
१	निवडणूकीच्या कर्तव्यार्थ असताना मृत पावलेले अधिकारी कर्मचारी यांचे वारस.	रु. ५,००,०००/-	रु. १०,००,०००/-
२	निवडणूकीच्या कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया, नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट, सुरंग पेरणी अथवा शस्त्रास्त्रांचा हल्ला (Armed Attacks etc) मृत पावलेले अधिकारी कर्मचारी यांचे वारस.	रु. १०,००,०००/-	रु. २०,००,०००/-
३	निवडणूकीच्या कर्तव्यार्थ असताना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले अधिकारी / कर्मचारी (उदा. हात/पाय/डोळा गमविणे इ.)	रु. २,५०,०००/-	रु. ५,००,०००/-

अ.क्र.	तपशील	सानुग्रह अनुदानाचे प्रचलित दर	सानुग्रह अनुदानाचे सुधारित दर
४	निवडणूकीच्या कर्तव्यार्थ असताना अतिरेकी कारवाया, नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट, सुरंग पेरणी अथवा शस्त्रास्त्राचा हल्ला ( <i>Road Mines, Bomb Blasts</i> ) Armed Attacks etc) यात कायमस्वरूपी अपंगत्व आलेले अधिकारी / कर्मचारी (उदा. हात/पाय/डोळा गमविणे इ.)	रु. ५,००,०००/-	रु. १०,००,०००/-

सदर शासन निर्णय दिनांक ५ मार्च, २०१४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहे. याबाबतच्या अटी व शर्ती दिनांक १२ ऑक्टोबर, २०१२ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राहतील. तसेच प्रस्तुत प्रकरणीचा खर्च हा :-

अ) संसदेच्या निवडणूकांसाठी मुख्य लेखाशीर्ष २०१५ -निवडणूका, उपशीर्ष १०५ - संसदेच्या निवडणूका घेण्यासाठी लागणारा खर्च, (००) (०१) संसदेच्या निवडणूका घेण्यासाठी लागणारा खर्च, १३ कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक ए-२, (२०१५-००५९) तसेच

ब) विधानसभा / विधानपरिषद निवडणूकीसाठी मुख्य लेखाशीर्ष २०१५ निवडणूका, उपशीर्ष १०६- राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ निवडणूका घेण्यासाठी लागणारा खर्च, (००) (०१)

राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ निवडणूका घेण्यासाठी लागणारा खर्च, १३ कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक ए-२ ( २०१५००६८) तसेच

क) लोकसभा व विधानसभा यांच्या निवडणूका एकाच वेळेस घेण्यात आल्या तर मुख्य लेखाशीर्ष २०१५ निवडणूका, उपशीर्ष १०४- लोकसभा, राज्य/संघराज्य क्षेत्र विधानसभा निवडणूका एकाच वेळेस घेण्याचा खर्च, (००) (०१) लोकसभा, राज्य/संघराज्य क्षेत्र विधानसभा निवडणूका एकाच वेळेस घेण्याचा खर्च, १३ कार्यालयीन खर्च, मागणी क्रमांक ए-२ ( २०१५००४९) या यथास्थित लेखाशीर्षाखाली टाकण्यात यावा व त्या त्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४३९/१४/व्यय-४, दिनांक ९ एप्रिल, २०१४ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०४०९१७१८१८९६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शिरीष मोहोड

अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी

प्रत

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव,
३. मा. उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,
४. सर्व मंत्री यांचे स्वीय सहायक,
५. प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा) मुंबई.(पत्राने)
६. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई.(पत्राने)
७. प्रबंधक, लोक आयुक्त व उप आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.(पत्राने)
८. सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव,
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
११. सर्व महानगरपालिका आयुक्त,
१२. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी,
१३. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१४. मंत्रालयीन विभागांतर्गत सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
१५. निवडनस्ती.